#### Kore Foods Limited

(Formerly Known as Phil Corporation Ltd.)

Registered Office: Vision House, Tivim Industrial Estate, Mapusa, Goa 403 526 Email - companysecretary@korefoods.in, Tel No. (0832) 225729 6650705

#### CIN L33208GA1983PLC000520

31st May, 2023

Corporate Relations Department, BSE Limited Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Subject: Newspaper Publication.

Scrip Code: 500458

Dear Sir/Madam,

Enclosed herewith the Copy of the advertisement published in Business Standard dated 31.05.2023 in English Newspaper and Goan Varta dated 31.05.2023 in Marathi Newspaper, in respect of financial results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2023.

This is for your information and record.

Thanking you.

Yours faithfully,

for Kore Foods Limited

Puja Joshi

Company Secretary-cum-Compliance Officer

Encl: As Above.

#### Visakhapatnam-530003, A. P., INDIA. CIN: L05001AP1968PLC094913 Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

s.	Particulars	For	the Quarter en	Year ended			
No	Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
		Un-audited	Un-audited	Un-audited	(audited)	(audited)	
1.	Total Income from Operations	897.95	2,286.11	1,575.07	5,948.06	6,437.95	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #	66.57	123.63	88.32	259.40	189.25	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	66.57	123.63	88.32	259.40	189.25	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	47.74	91.48	73.15	190.05	140.70	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	45.84	93.54	73.73	190.57	143.12	
6.	Equity Share Capital	665.67	665.67	665.67	665.67	665.67	
7.	Reserves(exculding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	1,043.77	853.20	853.20	1,043.77	853.20	
8.	Earning per equity share: (of INR 10 each) (not Annualized)						
	(1) Basic	0.72	1.37	1.10	2.86	2.11	
	(2) Diluted	0.72	1.37	1.10	2.86	2.11	

Note: The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Website of the Metropolitan Stock Exchange of India Limited (MSE) at https://www.msei.in/ and on the Company's Website at www.ssflimited.com

Date: 30.05.2023, Place: Visakhapatnam For SSF Limited Sd/- V. Padmanabham, Managing Director (DIN:01246827)

#### FINE - LINE CIRCUITS LIMITED

REGD.OFFICE: 145 SDF - V. SEEPZ. ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096. CIN NO: L72900MH1989PLC13521 Email: fineline@fineline.co.in Phone No: 022 2829 0244/245, Fax No: 022 2829 2554, Website: www.finelineindia.com

#### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED ON 31ST MARCH, 2023

	•			(Rs.	in Lakhs ex	cept EPS)
Sr.		C	Quarter Ende	ed	Year	Ended
No.	Particulars				31.03.2023	31.03.2022
Ш		(Audited)	(Reviewed)	(Audited)	(Auc	dited)
1)	Total Income from operations (Net)	733.66	589.24	774.90	2755.99	3014.02
2)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities before Tax	(4.05)	1.82	26.89	6.62	91.71
3)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities after Tax	(0.76)	0.83	24.79	7.18	87.97
4)	Total Comprehensive Income after Tax	11.00	0.83	21.24	18.94	84.41
5)	Paid up equity share capital- (Face value of Rs.10/- each)	482.65	482.65	482.65	482.65	482.65
6)	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				368.91	349.98
7)	Earning Per Share (EPS) (before extraordinary items)	· '	1 '	1	1 '	( I
	(of Rs. 10/- each -Not annualised)	1	1		1	1
	(a) Basic & Diluted	(0.02)	0.02	0.52	0.15	1.83
8)	Earning Per Share (EPS)(after extraordinary items)		1 '	1	1 '	i I
	(of Rs. 10/- each -Not annualised)		'	1	'	( I
	(a) Basic & Diluted	(0.02)	0.02	0.52	0.15	1.83

- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended. The Accounting Standard) Rules, 2015, as amended. The above is an extract of the Detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Discloure Requirements) Regulations, 2015 and the full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website bseindia.com and on the website of the Company at www.finelineindia.com

By order of the Board

Date: 30th May. 2023

RAJIV B. DOSH DIN: 0065109 **Executive Directo** 

#### **VAARAD VENTURES LIMITED**

CIN: L65990MH1993PLC074306

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai - 400031. Tel No: 022-35566211 Email-cs.dept@vaaradventures.com Website: www.vaaradventures.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

		Year ended		
PARTICULARS	31/03/2023	31/12/2022	31/03/2022	31/03/2023
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00
Net Profit / (Loss) for the period (before tax				
Exceptional and/or Extraordinary items)	(4.93)	(4.81)	(6.93)	(22.59)
Net Profit / (Loss) for the period	(4.93)	(4.81)	(6.93)	(22.59)
Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00	0.00
Paid up Equity Share Capital (Face Value of				
Re. 1 each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03
Other Equity excluding Revaluation Reserves				
Earnings per share (of Re. 1 each)				
(Not Annualised)				
- Basic & Diluted	0.00	0.00	0.00	0.00
		•	•	

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

EXTRACT OF ADDITED STANDAESNE FINANCIAE	RESOLISTOR	THE TEAK END		Rs in Lakhs )	
		Quarter ende	d	Year ended	
PARTICULARS	31/03/2023	31/12/2022	31/03/2022	31/03/2023	
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	
Net Profit / (Loss) for the period (before tax					
Exceptional and/or Extraordinary items)	(2.80)	(2.68)	(4.25)	(14.07)	
Net Profit / (Loss) for the period	(2.80)	(2.68)	(4.25)	(14.07)	
Total Comprehensive Income for the period	-		-		
Paid up Equity Share Capital (Face Value of					
Re. 1 each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03	
Other Equity excluding Revaluation Reserves					
Earnings per share (of Re. 1 each)					
(Not Annualised)					
- Basic & Diluted	0.00	0.00	0.00	0.00	

Note: 1. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results at heir respective Meetings held on May 30, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Limited

. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the year ended March 31, 2022. The detailed consolidated financial results, as well as the detailed standalone financial results for the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and the Company's website (www.vaaradventures.com).

For Vaarad Ventures Limited

Place : Mumbai Date : 30/05/2023

Place: New Delhi

Date: May 30, 2023

Leena Doshi Chairperson & Managing Director



Regd Office : 10, Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072
Email : atninternationallimited@gmail.com, website : www.atninternational.in
Phone No. 033-40022880, Fax : 91-33-22379053
CIN : L65993WB1983PLC080793
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER
AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023
(Rs. in Lacs)

		(Rs. in Lacs)						
SL	Particulars	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 31.03.2022 (Audited)				
1	Total Income from Operations	5.08	13.70	8.72				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(16.91)	(53.39)	(36.63)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(16.91)	(53.39)	(36.63)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(16.91)	(53.39)	(36.63)				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-				
6	Equity Share Capital	1578.00	1578.00	1578.00				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-				
8	Earnings Per Share (of Rs.4/- each) (for continuing and discontinued operations)  1. Basic:	(0.04)	0.13	(0.09)				
	2. Diluted	(0.04)	0.13	(0.09)				

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterty/Annual Financial Results are available on the Stock Exchanges website i.e. www.nseindia.com, www.bseindia.com and www.cse india.com and on the Company's website: www.atninternational.in.

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financia item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c)# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

By order of the Board For ATN INTERNATIONAL LIMITED Sd/- Santosh Kumar Jair Place: Kolkata Managing Director DIN NO. 00174235 Date: 29th May, 2023

#### **KORE FOODS LIMITED**

Registered Office: Vision House, Tivim Industrial Estate, Mapusa-Goa 403 526 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>57</sup> MARCH. 2023

				(,,,	. III EURIIO
SI. No.	Particulars	Quarter ended 31st March 2023	Year to date figures for period ended 31st March 2023	Corresponding 3 months ended 31st March 2022	Previous Year Ended March 2022
		Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	0.17	0.17	10.02	33.24
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(8.71)	(39.84)	245.82	(24.95)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax ( after Exceptional and/or Extraordinary items)	(8.71)	(39.84)	245.82	233.26
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax ( after Exceptional and/or Extraordinary items)	(8.71)	(39.84)	245.82	233.26
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(8.71)	(39.84)	245.82	233.26
6.	Paid up Equity Share Capital	1165.00 Rs.10/- each	1165.00 Rs.10/- each	1165.00 Rs.10/- each	1165.00 Rs.10/- each
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	_	ı	-	_
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	I	-	-	-
	a) Basic	(0.07)	(0.34)	2.11	2.00
	b) Diluted	(0.07)	(0.34)	2.11	2.00

Note 1: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financia Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Results are available on the websites of the Bombay Stock Exchange at https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/1181fae5-172e-4728-b3aa-3ce1b12b7671.pdf and the Company at http://www.korefoods.in/sites.default/files/docs/FinancialResultsMarch23.pdf

Note 2: The Company adopted Indian Accounting Standard ('Ind AS') from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder. The transition was carried out from Accounting standards as prescribed under section 133 of the Act read with rule 7 of the Companie (Accounts) Rules 2014, which was the previous GAAP. The date of transition to Ind AS is April 1, 2016. Financial results for all the period presented have been prepared in

Note 3: The above results were reviewed by the audit committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 29, 2023.

Note 4: The Standalone figures for the guarter ended 31st March 2023 and the corresponding quarter ended in the previosu year as reported in this financial results are balancing figures between audited figures in respect of full financial year and published year to date unaudited figures upto the third quarter for the relevant financial year. Also the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subject to

, toda.	(Rs. In Lakhs)	
Particulars	Quarter Ended March 31, 2022	
Net profit for the period (as per Indian GAAP)	245.82	For Kore Foods Limited
Adjustment for Ind AS	0.00	04/
Net profit for the period (as per Ind AS)	245.82	Sd/-
Other Comprehensive Income	0.00	(John Silveira)  Managing Director
Total Comprehensive Income for the period	245.82	DIN - 06441202

Place: Mapusa Goa

Dated: 29.05.2023



#### **Extract of Standalone and Consolidated Financial Results (Audited)** for the Quarter and Year Ended March 31, 2023

								(Rs. in	Lakh excep	t per share)
			Standalone	<b>)</b>	Consolidated					
	Q	uarter Ende	ed	Year E	Year Ended (		Quarter Ended		Year Ended	
Particulars	March	December	March	March	March	March	December	March	March	March
	31, 2023	31, 2022	31, 2022	31, 2023	31, 2022	31, 2023	31, 2022	31, 2022	31, 2023	31, 2022
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total income from operations	7,502	7,197	4,150	25,707	23,550	12,893	11,520	14,073	45,995	66,123
Net Profit / (Loss) for the period/year										
(before tax, exceptional and/or extraordinary item)	510	1,324	(2,531)	(6,275)	(9,358)	(117)	(533)	(6,795)	(8,986)	(22,685)
Net Profit / (Loss) for the period/year before tax										
(after exceptional and/or extraordinary item)	510	1,324	(2,531)	(6,275)	(9,358)	1,821	2,244	160,826	1,280	144,936
Net Profit / (Loss) for the period/year after tax										
(after exceptional and/or extraordinary item)	(1,969)	1,324	(2,531)	(8,754)	(9,358)	(1,268)	1,937	123,747	(3,375)	107,834
Total comprehensive income/(loss) for the period/year										
(comprising of profit/(loss) for the period/year (after tax)										
and other comprehensive income (after tax))	(2,149)	1,324	(2,463)	(8,944)	(9,308)	(1,179)	1,921	123,710	(3,347)	107,794
Equity Share Capital (face value of Re.1 per share)	613	613	613	613	613	613	613	613	613	613
Earning/(loss) per share, (annualised, except for quarters):										
Basic and Diluted	(3.21)	2.16	(4.13)	(14.29)	(15.28)	(2.07)	3.16	202.03	(5.51)	176.05

Notes: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Financial Results is available on the Stock Exchanges websites, NSE- http://www.nseindia.com, BSEhttp://www.bseindia.com and is also available on the Company's website, http://www.panaceabiotec.com. 2. The above financial results were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meetings held on May 29, 2023 and May 30, 2023 respectively. 3. The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standard ("IND-AS") notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies  $Act, 2013. \ \textbf{4.} Previous period/year amounts have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.$ 

For and on behalf of the Board of Directors of **Panacea Biotec Limited** 

Dr. Rajesh Jain Chairman & Managing Director



#### M.P. MADHYA KSHETRA VIDYUT VITARAN CO. LTD.

(Govt. of M.P. Undertaking)

Nishtha Parisar, Bijalee Nagar, Govindpura, Bhopal-23 Phone No.: 0755-2602033-36, Fax: 2589821, 2586636 No. MD/MK/04/751

of Lot-III (Raisen, Sehore, Vidisha

and Narmadapuram Circle) o MPMKVVCL, Bhopal Company Area under Revamped Distribution Sector Scheme (RDSS- Scheme)

Bhopal, Dated: 30.05.2023 TENDER NOTICE

#### MPMKVVCL, Bhopal invites online Bids from Agencies for supply & execution of below mentioned works as per Tender Specification under RDSS Scheme : Name of Works Tender Tender Fee Date of Date of Approx. (incl. GST) specification Value Pre Bid Opening (Rs. Lakh) Number (in Rs.) Conference of Tender 10976.65 23600.00 02.06.2023 16.06.2023 MD/ Supply, Installation, Testino MK/04/931 Commissioning of New 3.00 PM. 3.00 PM. and 11 KV Lines, LT Line on AE cable, Distribution Transforme Substation and associated works such as DPs, TPs, crossing shifting of DTR etc. for separation of 11 KV Mix Feeders & Mix DTRs

Other details and full tender document would be available on our Company website https://portal.mpcz.in

& Govt. website https://mptenders.gov.in very shortly. M.P. Madhyam/110105/2023 **CHIEF GENERAL MANAGER (PROC.)** 

#### **REX SEALING AND PACKING INDUSTRIES LIMITED** CIN: U28129MH2005PLC155252

Registered Office: A-207, 2nd Floor, Plot No.711 A, Byculla Services Industries, D K Road, Ghodapdeo Byculla (East) Mumbai MH 400027

e mail ID : compliance@rexseal.com website address : www.rexseal.com Statement of Standalone Audited Financial Result for the half year and year ended as on 31/03/2023

					,	ns. III Lakii )
	Particulars	Н	alf Year Ended	For The Year Ended		
	Failiculais	31/3/2023	30/9/2022	31/3/2022	31/3/2023	31/3/2022
Α	Date of start of reporting period	1/10/2022	1/4/2022	1/10/2021	1/4/2022	1/4/2021
В	Date of end of reporting period	31/3/2023	30/9/2022	31/3/2022	31/3/2023	31/3/2022
С	Whether results are audited or unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income	1,338.77	1,207.49	1,252.69	2,546.26	2,115.67
2	Profit (loss) Before exceptional & Extraordinary items	(65.79)	118.47	(10.60)	52.68	48.85
	and Tax					
3	Profit (loss) from ordinary activities before tax	(65.79)	118.47	(10.60)	52.68	48.85
4	Net Profit (+)/ Loss (-) For the Period	(86.93)	118.47	(8.90)	31.54	29.33
5	Equity Share Capital	222.00	192.00	192.00	222.00	192.00
6	Other Equity	1,032.90	744.83	626.36	1,032.90	626.36
7	Earnings per share					
	a. Basic	(4.38)	6.17	(0.46)	1.59	1.53
	b. Diluted	(4.38)	6.17	(0.46)	1.59	1.53

Notes: The above is an extract of the detailed format of Half yearly / Annual Financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requrements) Regulations, 2015. The full format of the results are available on the Stock Exchange webside i.e. www.bseindia.com and on the Company's website.

for REX SEALING AND PACKING INDUSTRIES LIMITED Place :- Mumbai Date :- May 30, 2023

Niranian M. Navak Whole Time Director & CFO DIN: 02606926



#### VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED

[CIN: L24110MH1994PLC076156] Registered Office: E/27, Commerce Center, 78, Tardeo Road, Mumbai-400034

Phone No.: 022-6140 6666; Fax No.: 022- 23521980

 $\textbf{Website:} \ \underline{www.vidhifoodcolors.com}; \ \textbf{Email id:} \ mitesh.manek@vidhifoodcolors.com$ 

**NOTICE TO SHAREHOLDERS** 

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND Members are hereby informed that in terms of Section 124 of the Companies Act, 2013 and the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules'), as amended, Equity Shares of the Company, in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor

Education and Protection Fund (IEPF) of the Government of India.

Unclaimed or unpaid dividend for the 1st Interim Dividend for the financial year 2016-17 and Fina Dividend for the financial year 2015-16 are presently lying with the Company and in terms of the IEPF Rules, the concerned Members are being provided an opportunity to claim such dividend for the financia year 2015-16 and onwards by sending a letter under their signature so as to reach at the Registered Office of Registrar and Share Transfer Agent (R&TA) of the Company, Link Intime India Private limited at C-101 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 on or before **September 15, 2023** (1st Interim Dividend for FY 2016-17) and October 28, 2023 (Final Dividend for the financial year 2015-16). The details viz. names of the concerned Members, their folio number/DPCLID, the number of shares fol transfer to the IEPF and due date are available on the Company's website at www.vidhifoodcolors.com under 'Investors' section. It may kindly be noted that if no valid claim is received by the R&TA by above mentioned dates, the Company shall take action towards transfer of such shares to IEPF thereafter Once these shares are transferred to the IEPF by the Company, such shares may be claimed by the concerned Members only from the IEPF Authority by following the procedure prescribed under the IEPF Rules. It may also be noted that as per IEPF Rules all subsequent corporate benefits that may accrue in relation to the above shares will also be credited to the IFPF Demat Account.

Individual letters in this regard have been sent to the concerned Members at their latest registered addresses available with the Company/ R&TA. Clarification on this matter, if required, may be sought from the R&TA by sending email at <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> or by calling them at 022-49186270.

For Vidhi Specialty Food Ingredients Limited

Remarks/Qualification/Experience

Place: Mumba Date: May 30, 2023

S. Name of Post & Salary No. of

\*

MPSAMC

Vishakha Pandya

Company Secretary & Compliance Officer

M.P. STATE ASSETS MANAGEMENT COMPANY LTD.
(Govt. of M.P. Undertaking)

4th Floor, 45-A, Arera Hills, Bhopal-462011, Ph.: 0755-2597290 E-mail: info-pamd@mp.gov.in, Web.: http://pam.mp.gov.in, CIN: U70200MP2022SGC059606No. 639/PAM/MPSAMC/HR/908-II/2023 Bhopal, Date: 30.05.2023 APPOINTMENT ON THE POST OF LEGAL ASSISTANT, DATA ENTRY OPERATOR/STENOGRAPHER & OTHER POSTS IN MADHYA PRADESH STATE ASSETS MANAGEMENT COMPANY LTD.

To meet the man power requirement, Madhya Pradesh State Assets Management Company Ltd., invites

applications for following indicative posts from eligible candidates :-

N.		Post		Homa No addinioalion Experience
1.	Legal Assistant (50,000 + EPF 13%	Total-01 UR-01	1.	Law Graduate from a Recognized University with Minimum 50% Marks
	Rs. 6500/- P.M.) (Contractual)		2.	Applicant must have been enrolled as in Advocate with Bar Council of India/State Bar Council in terms of Advocate's Act 1961.
			3.	Applicant Should have been a Practicing Advocate with 3 years' Experience before any High court/or Bench of the Central Administrative Tribunal in India or Having Working Experience of Minimum 3 Years as a Legal Profession with any PSU/Govt. Dept. or Statutory Organization/Authority.
			4.	Professional Legal Skills in Drafting Submissions/Proficiency in Language.
			5.	Experience in Handling cases related to arbitration under Arbitration & Conciliation Act, 1996 and M.P. Madhyastham Act, 1983.
2.	Asstt. Manager (MIS) (As per Madhya	Total-01 UR-01	1.	B.E./B. Tech. in Electronics & Communication/IT/CS from AICTE approved institution
	Pradesh GAD		2.	Minimum 3 years of experience in IT, Proficiency in MS Office.
	Contractual Rules. 7th pay matrix level 12)		3.	Website Creation and Maintenance (HTML, Java Script, ASP. Net, PeTUPHP, FTP)
			4.	Email Administration, Stuctured Query Language (SQL) and Database basics
			5.	Sound communication and documentation skills, Demonstrated ability to learn new things
3.	Data Entry Operator/ Stenographer (As per	Total-01 UR-01	1.	Graduate from a Recognized University with Minimum 50% Marks or equivalent
	Madhya Pradesh GAD Contractual Rules.		2.	Applicant Should Have Working Experience of Minimum 5 Year

as a Data Entry Operator/Stenographer with any PSU/Govt. 7th pay matrix level 6) Dept. or Statutory Organization/Authority. (Contractual) Assistant Grade-3/ **Total-02** 1. Graduate from a Recognized University or equivalent Multitasking Staff (As UR-01 Applicant Should Have Working Experience of Minimum per Madhya Pradesh OBC-01 Years as a Multitasking staff with any PSU/Govt. Dept. or GAD Contractual Rules Statutory Organization /Authority. 7th pay matrix level 4) 3. Applicant should have knowledge of Hindi and English typing. (Contractual)

**Driver** (Fixed collector Total-02 1. Aspirants must have passed Class 10th from a recognized ate for Skilled categor board or its equivalent Rs. 18.000 P.M.) OBC-01 Candidates must have a valid Commercial driving license for

(Contractual) heavy and light motor vehicles. Office Assistant Total-02 1. Aspirants must have passed Class 10th from a recognized Fixed collector rate for **UR-01** board or its equivalent Semi-Skilled category OBC-01 Bs. 14 000 P.M.)

General Terms and Conditions: 1. Applications for the post should be submitted in prescribed format through email at info-pamd@mp.gov.in or Company Secretary, MPSAMC, 45-A, Arera Hills, 462011, Bhopal only. 2. The appointment on post will be purely on contractual basis initially for One year, which can be extended, based upon satisfactory performance and mutual consent as per the requirements of the MPSAMC. 3. MD, MPSAMC reserves the right to increase or decrease the positions (no. of post, based on actual position of requirement) advertised and to fill/not fill them from the merit/waiting list. MPSAMC reserves the right not to declare any waiting list. 4. MD, MPSAMC will have full right to accept or reject any

or all applications without assigning any reason thereof. 5. The last date for submission of applications and all details are mentioned on the Rule Books, which are also showing on https://pam.mp.gov.in. Any other information with respect to aforementioned posts shall be uploaded at the Website of the PAM Department. M.P. Madhyam/110114/2023

(Contractual)

Panacea Biotec Limited Regd. Office: Ambala-Chandigarh Highway, Lalru - 140501, Punjab Ph. No. 91-11-41679000, Fax: 91-11-41679070, CIN: L33117PB1984PLC022350 Website: http://www.panacea-biotec.com, E-mail: corporate@panaceabiotec.com

MANAGING DIRECTOR

#### लक्षवेधी

#### हिंदू राष्ट्र नाही, रामराज्य हवे : अविमुक्तेश्वरानंद

रायपूर: जोशी मठाचे पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद रायपूरच्या ३ दिवसीय दौऱ्यावर आहेत. तिथे ते बोलताना म्हणाले की, आम्हाला हिंदु राष्ट्र नव्हे, तर रामराज्य हवे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजधर्म पाळला तर ते ऐतिहासिक ठरेल. अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी बोरियाकला आश्रमात अभिषेक आणि विशेष पूजेला हजेरी लावली. तिथे त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला

#### जम्मू-काश्मीरात पुन्हा टार्गेट किलिंग

गोवन वार्ता । श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. दीपू असे मृताचे नाव आहे. दीपू हा जम्मूतील उधमपूरचा रहिवासी होता आणि अनंतनागमधील सर्कस मेळ्यात काम करत होता. गोळीबार केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर दीपूला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली

#### नववधूंना 'गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम'चा अहेर

गोवन वार्ता। झाबुआ: मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेअंतर्गत थंडला येथे सोमवारी एका सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात तब्बल २९६ जोडपी विवाहबंधनात अडकली. या सार्वजनिक विवाह सोहळ्यात नववधूंना मेकअप बॉक्समधून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

#### २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्याचा मृत्यू

गोवन वार्ता । लाहोर : २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. टेरर फंडिंग प्रकरणात तो पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात शिक्षा भोगत होता. २०२० मध्ये त्याला लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्कीसह साडे सोळा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनीही भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

#### क्रू मेंबरला मारहाण

गोवन वार्ता । नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केल्याची आणखी एक घटना घडली आहे. त्यात एका प्रवाशाने क्रू मेंबरला मारहाण करत अर्वाच्य शिवीगाळ केली. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.



#### पायलट पक्षातचः मिळून काम करू : गेहलोत न्यूज डेस्क । गोवन वार्ता

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व त्यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांच्यातील शीतयुद्ध अजून संपले नाही. गेहलोत मंगळवारी म्हणाले की, ते (सचिन पायलट) पक्षात असतील, तर आम्ही मिळून काम करू. पत्रकारांनी त्यांना यावेळी पायलट तुमच्यासोबत मिळून काम करतील यावर तुमचा विश्वास आहे का? असा प्रश्न केला होता. त्याला उत्तर देताना गेहलोत यांनी हे मत व्यक्त केले. गेहलोत म्हणाले की, भूमिका हायकमांडची असेल. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही, असे ते म्हणाले.

### कृत्याचा पश्चाताप नाही; साहिलचा जबाब: २ दिवस पोलीस कोठडी

# दिल्लीतील साक्षी खून प्रकरणाला ब्रेकअपची किनार

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : दिल्लीत १६ वर्षीय अल्पवयीन साक्षीची हत्या करणाऱ्या साहिलला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री साहिलचीही चौकशी केली. त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. खुनाच्या १५ दिवस आधी चाकू विकत घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. अचानक झालेल्या ब्रेकअपमुळे त्याचा राग वाढल्याचे साहिलने पोलिसांना सांगितले. योजना आखून त्याने ही हत्या केली.

हत्येनंतर साहिल रिठाला गेला, तिथे त्याने चाकू लपवला आणि नंतर बुलंदशहरला निघून गेला.



केल्यानंतरच त्याने मोबाइल केला. पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. शाहबाद डेअरी रविवारी सायंकाळी साहिलने १६ वर्षीय साक्षीची निर्घण हत्या केली होती. शॉर्ट पोस्टमॉर्टम

### साक्षी खून प्रकरणातील ३ मोठे तपशील

देश-परदेश वार्ता

साहिलच्या वडिलांचे नाव सरफराज असून तो बरवालाच्या जैन कॉलनीत दोन वर्षांपासून कुटुंबासह राहत होता. तो फ्रीज, एसी दुरुस्त करायचा. त्याला सोमवारी दुपारी ३ वाजता बुलंदशहर येथून त्याच्या नातेवाईकाच्या घरातून अटक करण्यात आली.

माध्यमाच्या अहवालानुसार, साक्षीने तिच्या हातावर दुसऱ्या मुलाच्या नावाचा टॅटू बनवला होता. ती आधी प्रवीण नावाच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. वर्षभरापूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर ती साहिलसोबत रिलेशनशिपमध्ये आली. दिवसापूर्वी साक्षीने प्रवीणशी पुन्हा

साहिलने ४ दिवसांपूर्वी साक्षीला कोणत्याही मुलाशी बोलू नको, अशी ३ धमकी दिली होती, मात्र साक्षीने ते मान्य केले नाही. यापूर्वी साक्षीने साहिलला खेळण्यातील बंदूक दाखवून धमकी दिली होती. साक्षीने पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.

रिपोर्टमध्ये साक्षीच्या शरीरावर आहेत. तर डोक्यात दगड घातल्याने डोके फुटले होते. चाकूच्या १६ जखमा आढळल्या



#### खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (४७) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले.


दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विषयीची माहिती देत त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे. बाळू धानोरकर हे चंद्रपूरचे

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव

खासदार होते.

### मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला

सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय



न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवीं दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली मद्य प्रकरणी सीबीआय प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. खंडपीठाने म्हटले की, सिसोदिया यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर आहेत. ते ताकदवान व्यक्ती आहेत, त्यांना जामीन मिळाल्यास साक्षीदार प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनीष सिसोदिया यांच्या विकलाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णया-विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.

TRANSFER OF VEHICLE

My Husband late Dayanand Satarkar, was owner of Activa 3G bearing Reg. No.GA.10.B.6058 and Pleasure bearing Reg.No. GA.10.B.0262. I have applied for transfer of ownership of this two wheelers

in my name. Any person or institution bank objecting for such transfer may send their objection in writing to RTO office Canacona within 15 days from day of this advertisement.

Josna Dayanand Ghadi Satarka

H.No.315, Agas-Loli Canacona Goa

#### १४ फोन वापरले, ४३ सिम कार्ड बदलली : ईडी

सोमवारी काही अहवालांनी ईडीच्या हवाल्याने म्हटले आहे की, सिसोदिया यांनी दारू धोरण घोटाळ्यातील पुरावे लपवण्यासाठी १४ फोन वापरले. यामध्ये ४३ सिमकार्डही बदलण्यात आले. त्यापैकी फक्त ५ सिसोदिया यांच्या नावावर आहेत. ईडीच्या तपासात हे १४ फोन देवेंद्र शर्मा, सुधीर कुमार, जावेद खान आणि रोमाडो क्लॉथ्स नावाच्या कंपनीने खरेदी केल्याचे समोर आले आहे.

न्यायमूर्ती दिनेश शर्मा म्हणाले की, सिसोदिया यांच्यावर आरोप आहे की, त्यांना अवाजवी फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने मद्य धोरण दक्षिण गटाच्या सांगण्या-वरून बनवण्यात आले होते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सिसोदिया यांच्याकडून असे वर्तन घोर गैरवर्तन आहे, कारण ते लोकसेवक होते आणि उच्च पदावर होते.

*फ*र्राप्तिमाष्ट्रि

पाहिजेत

Wanted Accountant, Female

Panaji, Contact:- 9637978915/

Wanted Field Supervisor,

Sindhudurg Maharastra, in

Panaji, Contact:- 9637978915/

Years experience.

7719967011

7719967011

## बस पुलावरून कोसळली; १० टार

### जम्मूतील घटनाः २० जखमींवर उपचार सुरू

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

श्रीनगर : जम्मूमधील कटरा येथून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या झज्जर कोटलीजवळ मंगळवारी सकाळी एक बस पुलावरून पडली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. स्थानिक लोक, सीआरपीएफ आणि एसडीआरएफने घटनास्थळी लोकांना वाचवले.

सर्व मृत एकाच कुटुंबातील असून ते अमृतसरमधील फतेहगढ चुडिया रोडचे रहिवासी आहेत. ही बस अमृतसरहून वैष्णोदेवीला जात असताना ही घटना घडली. त्यात ७५ प्रवासी होते. सर्व बिहारचे



जम्मूचे उपायुक्त अवनी लवासा यांनी सांगितले की, अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. गंभीर जखमींना जीएमसी जम्मूमध्ये दाखल करण्यात आले

पाठवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र

मोदींचे आभार मानले आहेत.

दाखवला.

उद्देशाने हाताळली पाहिजे.

कंपनीत रूपांतरण

वस्तू क्र

ठिकाण: गोवा

दिनांकितः मे ३१, २०२३

दिल्ली विमानतळावरून

महिलांचा जथ्था यात्रेसाठी खाना

झाला. केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी

लेखी यांनी या बॅचला हिरवा झेंडा

FOMENTO

फोमेंतो रिसॉटर्स आणि हॉटेल्स लिमिटेड

सीआयएन क. - U५५१०१GA१९७१PLC०००११३

नोंदणीकृत कार्यालय: सिदाद दी गोवा, वायंगिणी बीच, गोवा - ४०३००४, भारत

ईमेल : shareholders@frhl.in; संकेतस्थळ: www.frhl.in;

फोन : ०८३२-२४५४५४५; फॅक्स : +०८३२-२४५४५४१/ ४२

इक्विटी शेअरहोल्डर्सना पोस्टल बॅलटची सूचना

फोमेंटो रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स लिमिटेड ("कंपनी") च्या इक्विटी शेअरहोल्डर्सना याद्वारे सूचित केले जाते की कंपनी

अधिनियम, २०१३ च्या कलम ११० नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २२ च्या

इतर तरतुर्दीनुसार पोस्टल बॅलेट (पोस्टल बॅलट नियम) द्वारे ठराव पास करण्याशी संबंधित कोणतेही वैधानिक

फेरफार किंवा त्याच्या पुन्हा-अधिनियमांसह, कंपनी या मार्गाने गुरुवार, १८ मे २०२३ च्या पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये

नमूद केलेल्या बाबींसाठी विशेष ठरावाद्वारे तिच्या इक्विटी शेअरहोल्डरची मंजुरी मागते. कंपनीने मंगळवार, ३० मे

२०२३ रोजी सर्व इक्विटी शेअरहोल्डर्सना स्पष्टीकरणात्मक विधान आणि पोस्टल मतपत्रिका फॉर्मसह पोस्टल बॅलट

नोटीस पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये शुक्रवार २६ मे २०२३ रोजी ("**कट-ऑफ** 

**तारीख")** आली होती. ज्या शेअरहोल्डर्सची कंपनी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत ईमेल आयडी

आहे त्यांना पोस्टल बॅलट नोटीस ईमेलद्वारे पाठवली जाते आणि इक्विटी शेअरहोल्डर्सना पोस्टेज-प्रीपेड स्वयं-संबोधित

व्यवसाय उत्तर लिफाफ्यासह भौतिक मोडद्वारे पाठविली जाते. पोस्टल बॅलट नोटिस कंपनीच्या इक्विटी शेअरहोल्डरची

पोस्टल बॅलटद्वारे मंजरी मिळविण्यासाठी. खाली नमद केलेल्या बाबींसाठी पाठवल्या जातात. इक्विटी शेअरहोल्डरचे

मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या त्यांच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्य

प्रमाणात असतील. कट-ऑफ तारखेनुसार इक्विटी शेअरहोल्डर नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्य

मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनमध्ये समाविष्ट असलेल्या नावाच्या कलमातील बदल

कंपनी कायद्याच्या कलम ११० च्या तरतुर्दीनुसार, त्याखाली तयार केलेल्या नियमांसह वाचले गेल्याप्रमाणे, इक्विटी

शेअरहोल्डर त्यांची संमती किंवा असहमत व्यक्त करण्यासाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकतात. इक्विटी

शेअरहोल्डरना विनंती आहे की पोस्टल बॅलटद्वारे मतदान शुक्रवार, ०२ जून, २०२३ रोजी सकाळी ०९:०० (भारतीय

वेळ) वाजता सुरू होईल आणि शनिवार, ०१ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भारतीय वेळ) संपेल.

पुढे, इक्विटी शेंअरहोल्डरना विनंती करण्यात आली आहे की, रीतसर पूर्ण केलेला आणि स्वाक्षरी केलेला पोस्टल

बॅलेट फॉर्म. बंद केलेल्या प्री-पेड स्वयं-पत्तेच्या व्यावसायिक उत्तर लिफाफ्यात पाठवला जावा आणि कामाच्या वेळेच्या

शेवटी, म्हणजेच शनिवार, ०१ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भारतीय वेळ) पर्यंत छाननीकर्त्याकडे

पोस्टल बॅलेट प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि इक्विटी शेअरहोल्डरकडून पूर्ण

झालेल्या मतपत्रिका प्राप्त करणे आणि त्यांची छाननी करणे. पाठवले असल्यास. साठी संचालक मंडळाने श्री. शिवरा

भट, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एसीएस: १०४५४ आणि सीपी क्रमांक ७८५३) यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली

आहे. इक्विटी शेअरहोल्डर ज्यांना पोस्टल बॅलट फॉर्म मिळत नाही ते shareholders@frhl.in वर ई-मेल पाठवू शकतात

आणि कंपनीकडन आवश्यक असल्यास डप्लिकेट पोस्टल बॅलेट फॉर्मसाठी विनंती करू शकतात. पोस्टल बॅलेट नोटीस

पोस्टल बॅलेटचा निकाल मतदान कालावधी संपल्यापासून ४८ तासानंतर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सिदाद

दी गोवा, वायंगिणी बीच, गोवा - ४०३००४, येथे जाहीर केला जाईल. छाननीकर्त्याच्या अहवालासह घोषित केलेले

पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास, कृपया श्रीमती. अस्मिता

मातोंडकर, कंपनी सचिव, फोमेंतो रिसॉर्ट्स अँड हॉटेल्स लिमिटेड, सिदाद दी गोवा, वायंगिणी बीच, गोवा - ४०३००४

संचालक मंडळाच्या आदेशाने

फॉमेंतो रिसॉटर्स आणि हॉटेल्स लिमिटेडकरिता

सही/-

अस्मिता मातोंडकर

कंपनी सचिव

किंवा संपर्क करा क्र.+९१ ८३२ २४५४५४५ किंवा ईमेल करा shareholders@frhl.in. इथे संपर्क साधा.

कंपनीच्या www.frhl.in या वेबसाइटवरून देखील डाउनलोड केली जाऊ शकते

निकाल या तारखेला कंपनीची वेबसाइट म्हणजे www.frhl.in. वर जाहीर केले जातील.

ठरावाचे वर्णन

फोमेंतो रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स लिमिटेडचे पब्लिक लिमिटेड कंपनीकडून प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी कायदा, २०१३ नुसार कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनचा नवीन संच स्वीकारण

आणि फोमेंतो रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स लिमिटेडचे पब्लिक लिमिटेड कंपनीमधून प्रायव्हेट लिमिटेड

आहे. इतर जखमींवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

अपघाताचे कारण बसचे ब्रेक फेल असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रेक फेल झाल्याने बसचा तोल सुटला आणि झाझर कोटली पुलावरून खाली पडली.

### धर्म लपवून मुलीची फसवणूक

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

देहरादून : धार्मिक ओळख लपवून लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या एका तरुणाला विकास नगर कोतवाली अटक केली आहे. अश्लील फोटो पाठवून मुलीला ब्लॅकमेल करून जीवे मारण्याची दिल्याचाही आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. विकासनगर, उत्तराखंड येथील ही घटना आहे.

आरोपीविरुद्ध उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फैजलने एक वर्षापूर्वी हिंदू असल्याचे सांगून इंस्टाग्रामवर मुलीशी मैत्री केली.

दोघांची मैत्री झाल्यानंतर त्यांचा संवाद सुरू झाला. मुलाने स्वत:चे हॉटेल गोव्यात असल्याची माहिती देखील दिली. संवाद वाढल्यानंतर त्याने मुलीला लग्नासाठी मागणी घातली. मुलीने मुलीची माहिती घरात व लग्नाची बोलणी करण्यास सांगितले.

लग्नासाठी मुलीच्या नातेवाईकांनी होकार दिला. रविवारी तरुणीचे नातेवाईक लग्न ठरवण्याच्या उद्देशाने तरुणाचे घर पाहण्यासाठी राजस्थानहून मेहुणवाला मुलाच्या घरी गेले.

दरम्यान, हा तरुण हिंदू नसल्याचे उघड झाले, तसेच त्याचे गोव्यात कोणतेही हॉटेल नसल्याचे देखील उघड झाले. एवढेच नव्हे तर संशयित मुलगा शालेय शिक्षणात देखील नापास झाल्याचे उघड

### गोवा सरकार

काम विभाग - XVIII(आर), पी.डब्ल्यू.डी., फोंडा-गोवा निविदा सूचना क्र.पीडब्ल्यूडी/विभाग.XVIII(आर)/टेक/2023/एफ-5/15/2023-24,

सार्वजनिक बांधकाम खाते

. ऑनलाईन अर्ज करण्याची आणि निविदा सादर करण्याची शेवटची तारीखः 12/06/2023 दुपारी 3 पर्यंत.

2. ऑनलाईन निविदा उघडण्याची तारीख आणि वेळ: 14/06/2023 सकाळी 10.30 वा. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय, काम विभाग-xvIII(आर), पीडब्ल्यूडी, फोंडा, गोवा.

संकेतस्थळ: (https://eprocure.goa.gov.in") डीआय/जाहिरात/443/2023

'मास्क वापरा, सामाजिक अंतर राखा, हातांची स्वच्छता ठेवा''

### 'महरम'शिवाय हज यात्रेला ४ हजार महिला रवाना

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : इतिहासात प्रथमच महिला 'महरम' अर्थात पती किंवा पुरुषाशिवाय एकट्या हज यात्रेला जाणाऱ्या देशभरातील महिलांचा आकडा ४००० वर पोहोचला आहे. यात दिल्लीतील ३९ महिलांचा समावेश आहे. या प्रवासाला



OFFICE OF THE CIVIL REGISTRAR-CUM-SUB REGISTRAR, SALCETE Room No. 209, 2nd floor, Mathany Saldhana Administrative Complex,

Margao - Goa Office Tel.No. 0832 - 2715169 / Office Email: crsrsalcete-rd.goa@nic.ir No: CR/SR/SAL/1695/2023 Dated: 30/05/2023

NOTICE
Office of the Civil Registrar-cum-Sub Registrar and Special Notary

Shri. Kiran H. Mesta, Jt. Civil Registrar -cum- Sub Registrar II and Special Notary in the said Judicial Division of Salcete, Judicial Margao.

In accordance with Section 346(11) of the Goa Succession Special Notaries and Proceedings Act 2012 it is hereby made public that by Deed of Qualification of Heirship dated 30/5/2023 duly recorded under Book No. 1711 at page 19 to 21 of the office, the following is recorded: That Mrs. Ilda Cardoso died on Fourth May Two Thousand and Twenty One at H.No. 96, Senaulim, Verna, Salcete, Goa intestate and without executing any will, gift nor any other disposition of her last wish but leaving behind her husband Mr. Francisco Xavier Rosario Mendes, widower as her moiety sharer and her following children namely (one) Mr. Newtor Angelo Mendes, major in age, married to Mrs. Valency Sarita Bocarro, (two) Miss. Sarah Vailanka Mendes, major in age spinster as her "sole and universal heirs" there being no one else or no other person or heir who in terms of Law of Succession in

deceased persons. Any person having objection to this deed may file in this office within one month from the date of its

force in this State of Goa may

prefer the estate left by the

Sd/-(Shri. Kiran Harish Mesta) Jt.Civil Registrar-cum-Sub Registrar II and Special Notary Salcete Margao

## चीनने अमेरिकेशी चर्चा थांबवली

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

बीजिंग: चीन सरकारने अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना भेटण्याचे निमंत्रण नाकारले आहे. पेंटागॉनने सोमवारी ही माहिती दिली.

अमेरिकेने चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू यांना या आठवड्यात

सिंगापूरमध्ये भेटण्याचे निमंत्रण दिले होते.

फेब्रुवारीमध्ये स्पाय बलूनवरून झालेल्या वादानंतर चीन अमेरिकेशी बोलत नाही. पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी सांगितले की, चीनच्या लष्करी संवादात सहभागी होत नसले तरी चिनी लष्कराशी वाटाघाटीचे आमचे

प्रयत्न सुरूच राहतील. रशियाकडून शस्त्रे घेण्यासाठी ली यांच्यावर निर्बंध जाहीर करण्या-मागचे कारण अमेरिकेने सांगितले

#### FOMENTO

#### फोमेंतो रिसॉटर्स आणि हॉटेल्स लिमिटेड

सीआयएन क्र. - U५५१०१GA१२७१PLC०००११३ **नोंदणीकृत कार्यालय**: सिदाद दी गोवा, वायंगिणी बीच, गोवा - ४०३००४, भारत ईमेल: shareholders@frhl.in; संकेतस्थळ: www.frhl.in; फोनः ०८३२-२४५४५४५; फॅक्सः +०८३२-२४५४५४१/ ४२

प्रेफरन्स शेअरहोल्डर्सना पोस्टल वॅलटची सूचना

फोमेंटो रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स लिमिटेड ("कंपनी") च्या प्रेफरन्स शेअरहोल्डर्सना याद्वारे सूचित केले जाते की कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २२ च्या इतर तरतुर्दीनुसार पोस्टल बॅलेट ("पोस्टल बॅलट नियम") द्वारे ठराव पास करण्याशी संबंधित कोणतेही वैधानिक फैरफार किंवा त्याच्या पुन्हा-अधिनियमांसह, कंपनी या मार्गाने गुरुवार, १८ में २०२३ च्या पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केलेल्या बार्बीसाठी विशेष ठरावाद्वारे तिच्या प्रेफरन्स शेअरहोल्डर्सची मंजुरी मागते. कंपनीने मंगळवार, ३० मे २०२३ रोजी सर्व प्रेफरन्स शेअरहोल्डर्सना स्पष्टीकरणात्मक विधान आणि पोस्टल मतपत्रिका फॉर्मसह पोस्टल बॅलट नोटीस पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये शुक्रवार, २६ मे २०२३ रोजी ("**कट-ऑफ तारीख**") आली होती. ज्या शेअरहोल्डर्सची कंपनी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकत ईमेल आयडी आहे त्यांना पोस्टल बॅलट नोटीस ईमेलद्वारे पाठवली जाते आणि प्रेफरन्स शेअरहोल्डर्सना पोस्टेज-प्रीपेड स्वयं-संबोधित व्यवसाय उत्तर लिफाफ्यासह भौतिक मोडद्वारे पाठविली जाते. पोस्टल बॅलट नोटिस कंपनीच्या प्रेफरन्स शेअरहोल्डरची पोस्टल बॅलटद्वारे मंजूरी मिळविण्यासाठी खाली नमूद केलेल्या बाबींसाठी पाठवल्या जातात. प्रेफरन्स शेअरहोल्डरचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या त्यांच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या प्रमाणात असतील. कट-ऑफ तारखेनुसार प्रेफरन्स शेअरहोल्डर नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

वस्तू क्र.	ठरावाचे वर्णन						
9	फोमेंतो रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स लिमिटेडचे पब्लिक लिमिटेड कंपनीकडून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतरण						
२	मोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये समाविष्ट असलेल्या नावाच्या कलमातील बदल						
3	कंपनी कायदा, २०१३ नुसार कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनचा नवीन संच खीकारणे आणि फोमेतो रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स लिमिटेडचे पब्लिक लिमिटेड कंपनीमधन प्रायबेट लिमिटेड कंपनीत रुपांतर						

कंपनी कायद्याच्या कलम ११० च्या तरतुर्दीनुसार, त्याखाली तयार केलेल्या नियमांसह वाचले गेल्याप्रमाणे

प्रेफरन्स शेअरहोल्डर त्यांची संमती किंवा असहमत व्यक्त करण्यासाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकतात. प्रेफरन्स शेअरहोल्डर्सना विनंती आहे की पोस्टल बॅलटद्वारे मतदान शुक्रवार, ०२ जून, २०२३ रोजी सकाळी ०९:०० (भारतीय वेळ) वाजता सुरू होईल आणि शनिवार, ०१ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भारतीय वेळ) संपेल. पुढे, प्रेफरन्स शेअरहोल्डर्सना विनंती करण्यात आली आहे की, रीतसर पूर्ण केलेला आणि स्वाक्षरी केलेला पोस्टल बॅलेट फॉर्म, बंद केलेल्या प्री-पेड स्वयं-पत्तेच्या व्यावसायिक उत्तर लिफाफ्यात पाठवला जावा आणि कामाच्या वेळेच्या शेवटी, म्हणजेच शनिवार, ०० जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भारतीय वेळ) पर्यंत छाननीकर्त्याकडे पोहोचला पाहिजे. पोस्टल बॅलेट प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि प्रेफरन्स शेअरहोल्डरकडून पूर्ण झालेल्या मतपत्रिका प्राप्त करणे आणि त्यांची छाननी करणे, पाठवले असल्यास, साठी संचालव . मंडळाने श्री. शिवराम भट, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एसीएस: १०४५४ आणि सीपी क्रमांक ७८५३) यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. प्रेफरन्स शेअरहोल्डर ज्यांना पोस्टल बॅलट फॉर्म मिळत नाही ते shareholders@frhl.in वर ई-मेल पाठवू शकतात आणि कंपनीकडून आवश्यक असल्यास डुप्लिकेट पोस्टल बॅलेट फॉर्मसाठी विनंती करू शकतात. पोस्टल बॅलेट नोटीस कंपनीच्या www.frhl.in या वेबसाइटवरून देखील डाउनलोड केली जाऊ शकते.

पोस्टल बॅलेटचा निकाल मतदान कालावधी संपल्यापासून ४८ तासांनंतर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सिदाद दी गोवा, वायंगिणी बीच, गोवा - ४०३००४, येथे जाहीर केला जाईल. छाननीकर्त्याच्या अहवालासह घोषित केलेले निकाल या तारखेला कंपनीची वेबसाइट म्हणजे www.frhl.in. वर जाहीर

पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास, कृपया श्रीमती. अस्मिता मातोंडकर, कंपनी सचिव, फोमेंतो रिसॉर्ट्स अँड हॉटेल्स लिमिटेड, सिदाद दी <sup>ग</sup>ोवा, वायंगिणी बीच, गोवा - ४०३००४ किंवा संपर्क करा क्र.+९१ ८३२ २४५४५४५ किंवा ईमेल करा shareholders@frhl.in. इथे संपर्क साधा.

> संचालक मंडळाच्या आदेशाने फॉमेंतो रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स लिमिटेडकरित

**ठिकाणः** गोवा दिनांकितः मे ३१, २०२३

सही अस्मिता मातोंडकर

#### KORE FOODS LIMITED

egistered Office : Vision House. Tivim Industrial Estate. Mapusa-Goa 403 526 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>51</sup> March, 2023

				(Rs	s. In Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended 31st March 2023	Year to date figures for period ended 31st March 2023	Corresponding 3 months ended 31st March 2022	Previous Year Ended March 2022
		Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	0.17	0.17	10.02	33.24
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(8.71)	(39.84)	245.82	(24.95)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax ( after Exceptional and/or Extraordinary items)	(8.71)	(39.84)	245.82	233.26
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax ( after Exceptional and/or Extraordinary items)	(8.71)	(39.84)	245.82	233.26
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(8.71)	(39.84)	245.82	233.26
6.	Paid up Equity Share Capital	1165.00 Rs.10/- each	1165.00 Rs.10/- each	1165.00 Rs.10/- each	1165.00 Rs.10/- each
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	_
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	-	-
	a) Basic	(0.07)	(0.34)	2.11	2.00
	b) Diluted	(0.07)	(0.34)	2.11	2.00

Note 1: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Results are available on the websites of the Bombay Stock Exchange at https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/1181fae5-172e 4728-b3aa-3ce1b12b7671.pdf and the Company at http://www.korefoods.in/sites

default/files/docs/FinancialResultsMarch23.pdf

Note 2: The Company adopted Indian Accounting Standard ('Ind AS') from April1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder. The transition was carried out from Accounting standards as prescribed under section 133 of the Act read with rule 7 of the Companies Accounts) Rules 2014, which was the previous GAAP. The date of transition to Ind AS is April 1, 2016. Financial results for all the period presented have been prepared in

accordance with Ind AS. Note 3: The above results were reviewed by the audit committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 29, 2023.

Note 4: The Standalone figures for the quarter ended 31st March 2023 and the corresponding quarter ended in the previosu year as reported in this financial results are balancing figures between audited figures in respect of full financial year and published year to date unaudited figures upto the third quarter for the relevant financial year. Also the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subject to

	(RS. In Lakns)		
Particulars	Quarter Ended March 31, 2022	For Kore Foods Limited	
Net profit for the period (as per Indian GAAP)	245.82		
Adjustment for Ind AS	0.00		
Net profit for the period (as per Ind AS)	245.82	Sd/- (John Silveira)	
Other Comprehensive Income	0.00	Managing Director	
Total Comprehensive Income for the period	245.82	DIN : 06411293	
Dated: 29.05.2023 Place: Mapusa Goa		DII1. 00411200	